

सचिव (विभागप्रमुख) आदिवासी विकास विभाग  
यांना प्रदान केलेल्या वित्तीय शक्तींचे पुनर्प्रत्यायोजन  
करणेबाबत ....

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासननिर्णय क्रमांक : आस्था-२००३/प्रक्र.५२/ का.०१  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : २९ मार्च, २००३


वाचा : (१) शासन निर्णय , आदिवासी विकास विभाग क्र. आस्था (विअप्र-१०९१/प्रक्र.२१७/का.०१  
दि.११ नोव्हेंबर,१९९१.  
(२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक विअप्र -१०००/प्रक्र.४६/२००१/विनियम दि. ११ जुलै, २००१

शासन निर्णय : वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८ अन्वये सचिव, आदिवासी विकास यांना विभागप्रमुख  
म्हणून विविध स्वरूपाचे वित्तीय अधिकार प्रदान केले आहेत. किरकोळ स्वरूपाच्या कामामधून मुक्तता करून  
विकास योजनाविषयक धोरणात्मक बाबीकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करून प्रशासकीय कार्यक्षमता  
वाढविण्याच्या उद्देशाने विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्तींपैकी बिगर धोरणात्मक  
बाबीसंबंधीच्या वित्तीय व प्रशासकीय अधिकारांचे पुनर्प्रदान करणे आवश्यक आहे.

२. वरील परिस्थितीस अनुसरून तसेच वित्त विभागाच्या दि. ११ जुलै, २००१ च्या प्रस्तावनेतील शासन  
निर्णयातील तरतूदीस अनुसरून आणि त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या अटीच्या अधिन राहून विभागप्रमुख म्हणून  
सचिव/ प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांना प्रदान करण्यात आलेल्या काही वित्तीय शक्तींचे  
पुनर्प्रत्यायोजन करून सोबत जोडलेल्या सहपत्रातील वित्तीय शक्ती या विभागातील उपसचिव (आस्थापना)  
यांना प्रदान करण्यात येत आहेत.

३. उपसचिव (आस्थापना) यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्तींचा अंतर्भाव या आदेशाद्वारे  
प्रदान करण्यात येत असलेल्या शक्तीमध्ये करण्यात आला असल्याने या संबंधीचे पूर्वीचे आदेश रद्द करण्यात येत  
आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( एम. रमेशकुमार )

सचिव

आदिवासी विकास विभाग

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

लेखा अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय

पित्त विभाग (विनिर्माण) मंत्रालय, मुंबई

सर्व अधिकारी आणि सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

नियडनस्ती (आस्थापना)

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था-२००३/प्रक्र. ५२/ का.०१ दिनांक १९ मार्च, २००३ सोबतचे सहपत्र)  
 सचिव (विभाग प्रमुख) आदिवासी विकास विभाग यांना प्राधिकृत केलेल्या वित्तीय अधिकारिपैकी उपसचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचे विवरण पुढे.

अ.क्र.	वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग- एक मध्ये सुधारणा केलेल्या वित्तिविभागाच्या दिनांक ११ जुलै, २००१ च्या शासननिर्णयासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमां	नियमपुस्तिका क्रमांक	शक्तीचे वर्णन	विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले अधिकार	उप सचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची मर्यादा वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग एक ते पाच मधील उपविभाग-एक मध्ये सुधारणा केलेल्या वित्तिविभागाच्या दि. ११ जुलै, २००१ च्या शासननिर्णया सोबतच्या परिशिष्टातील नियमातील (अटीच्या अधीन राहून)
१	१२	१३६, १३७ व १३९	मोटरगाडी/जीप/स्टेशनवॅगन/मोटरसायकल/स्कूटर/मोपेड/ यांत्रिकी (सवयंचलित) २ किंवा ३ चाकी वाहन विकत घेण्यासाठी शासकीय कर्मचा-यांना वाहन अग्रिम मंजूर करणे	पूर्ण अधिकार	मोटरगाडी/ जीप स्टेशन वॅगन वगळून उर्वरित वाहनाच्या पूर्ण किंमतीएवढे
२	१३ (अ)	१३६, १३७ व १३९	राजपत्रित अधिका-यांना संगणक खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करणे	पूर्ण अधिकार	केवळ वर्ग- २ च्या अधिका-यांकसाठी
३	१४	१३६, १३७ व १३९	सायकल खरेदी करण्यासाठी शासकीय कर्मचा-यांना अग्रिम मंजूर करणे	पूर्ण अधिकार	वाहनाच्या पूर्ण किंमतीइतके
४	१६	१४२ (अ)	बदली झालेल्या शासकीय कर्मचा-याला वेतन अग्रिम, प्रवास भत्ता अग्रिम इत्यादी मंजूर करणे.	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार
५	१७	१४२ (क)	दौ-यावर जाण्यासाठी राजपत्रित अधिका-यांना प्रवासभत्ता अग्रिम मंजूर करणे	पूर्ण अधिकार	केवळ वर्ग- २ च्या अधिका-यांकसाठी
६	१९	१४२ (जे)	अराजपत्रित शासकीय कर्मचा-यांना सण अग्रिम मंजूर करणे	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था-२००३/प्रक्र.५२/ का.०१ दिनांक २१ मार्च, २००३ सोबतचे सहपत्र)  
सचिव (विभाग प्रमुख) आदिवासी विकास विभाग यांना प्राधिकृत केलेल्या वित्तिय अधिकारीपैकी उपसचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचे विवरणपत्रे.

अ.क्र.	वित्तियअधिकार	नियम पुस्तिका क्रमांक	शक्तीचे वर्णन	विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले अधिकार	उप सचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची मर्यादा
१	नियमपुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग- दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तविभागाच्या दिनांक ११ जुलै, २००१ च्या शासननिर्णयासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक	२ व ७	आकस्मिक खर्चास (वर खर्च) मंजूरी देणे		वित्तिय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग एक ते पाच मधील उपविभाग-दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तविभागाच्या दि. ११ जुलै, २००१ च्या शासननिर्णया सोबतच्या परिशिष्टातील निम्नमातील (अटीच्या अधीन राहून)
२		७	विलंब आकार व धक्का भाडे आकारणी याबाबतच्या खर्चास मंजूरी	स्वतःच्या कार्यालयासाठी प्रतिवर्षी रु. २५,०००/- पर्यंत पूर्ण अधिकार	प्रत्येक प्रकरणी रु. ५,०००/- (वार्षिक रु. १०,०००/- च्या मर्यादेस अधिन) पूर्ण अधिकार
३		२२	आकस्मिक खर्चाच्या देयकावर प्रतिस्यासरी करणे	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार
४	१०	३१-अ (एक)	परिषद समिती, आयोग, निकाय यांच्या सभासदांना तसेच कार्यालयीन अधिकार औपचारिक बैठकांतील सदस्यांना दिलेल्या अल्पोपहाराच्या खर्चास मंजूरी देणे	पूर्ण अधिकार	मंत्रालय उपहार गृहमार्फत पुरविण्यात येणा-या उपहाराचे बाबत पूर्ण अधिकार
५	१३	६० व ६१	सायकल-शिक्षा, ऑटोशिक्षा, टॅक्सी किंवा गाडी जखर पडेल तेव्हा भाड्याने घेण्यास परवानगी देणे आणि त्या पोटीच्या भाडे खर्चाच्या प्रतिपूर्तिस मंजूरी देणे.	पूर्ण अधिकार (फक्त नियम ६० खाली)	पूर्ण अधिकार
६	१५	६२	दुरूवनीच्या स्थानांतरासाठी अनावर्ती खर्चास मंजूरी देणे	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था-२००३/प्रक्र. ५२ / का.३१ दिनांक २९ मार्च, २००३ जोषतचे सहपत्र)

सचिव (विभाग प्रमुख) आदिवासी विकास विभाग यांना प्राधिकृत केलेल्या वित्तिय अधिकारीपैकी उपसचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारीचे विवरणार्थे.

अ.क्र.	वित्तिय अधिकार	नियम पुस्तिक क्रमांक	शक्तीचे वर्णन	विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले अधिकार	उप सचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची मर्यादा
७	वित्तिय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग- दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तिय विभागाच्या दिनांक ११ जुलै, २००१ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक				वित्तिय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग एक ते पाच मधील उपविभाग-दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तिय विभागाच्या दि. ११ जुलै, २००१ च्या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्टातील नियमातील (अटीच्या अधीन राहून)
८	१६	६४	किस्कोक बांधकाम, अधिका-यांसाठी किंवा कार्यालयाच्या गरजेसाठी लाकडी दालने बनविण्याच्या आणि दुरुस्तीच्या खर्चास मंजूरी देणे व त्या प्रयोजनासाठी स्वभांचे नियत वाटप करणे.	प्रत्येक प्रकरणी रु. ५०,००००/-	प्रत्येक प्रकरणी रु. ५,०००/- पर्यंत वार्षिक रु. १०,०००/- पर्यंत
९	१९	६९	शासकीय वाहनांच्या देखभाली वरील ती सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चास मंजूरी देणे (पेट्रोल, डिझेल, इंजिन ऑईल, यावरील खर्चाचा (या शक्तीच्या वर्णनात) अंतर्भाव राहाणार नाही.	पूर्ण अधिकार	प्रत्येक वाहनासाठी रु. १०,०००/- पर्यंत.
१०	२८	७६	कार्यालयीन वाहने, (स्टाफ कार) शासकीय वाहनासाठी पेट्रोल / डिझेल/ वंगण तेल / इंजिन ऑईल खरेदी करण्यासाठी खर्च मंजूर करणे.	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार
१०	२८	७६	विजेवर चालणारी / हाताने चालविण्याची / इलेक्ट्रॉनिक (सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रे धरून) परिगणना यंत्रे (कॅलकुलेटींग मशीन) विकत घेण्यासाठी मंजूरी देणे	पूर्ण अधिकार	प्रत्येकी रु. २००/- पर्यंत किंमत असलेली परिगणना यंत्रे विकत घेण्यापुढे पंतू वार्षिक रु. १,०००/- पर्यंत.

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था-२००३/प्रक्र. १२ / वटा.०३ दिनांक २३ मार्च, २००३ लोकार्पण)

सचिव (विभाग प्रमुख) आदिवासी विकास विभाग यांना प्राधिकृत केलेल्या वित्तिय अधिकारीपैकी उपसचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यास आलेल्या। अधिकारीचे विवरण येथे.

अ. क्र.	वित्तिय अधिकारी नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग-दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तिय विभागाच्या दिनांक ११ जुलै, २००१ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक	नियम पुस्तिका क्रमांक	शक्तीचे वर्णन	विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले अधिकार	उप सचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची मर्यादा वित्तिय अधिकार नियमपुस्तिका १९७८ भाग एक ते पाच मधील उपविभाग-दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तिय विभागाच्या ११ जुलै, २००१ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील नियमांतील (अटीच्या अधीन राहून) (अ) पूर्ण अधिकार
११	२९	७६	विभागात उपयोगात येत असलेल्या विविध यंत्रांच्या दुरुस्तीवरील खर्चास मंजूरी देणे किंवा ती सुस्थितीत ठेवण्या संबंधीचा / सेवा सविदेचा करार करणे, ती यंत्रे अशी :- १. टंकलेखन यंत्र २. फोटोकॉपीयर ३. इलेक्ट्रॉनिक प्रसिगना यंत्र ४. प्रिंटिलिपी यंत्र / चक्रमुद्रण यंत्र ५. इलेक्ट्रॉनिक टंकलेखन यंत्र ६. पोस्टल फॅक्सी यंत्र ७. ब्रडमा छपाई यंत्र ८. कार्यालयीन तराजू / वजन मापक ९. प्रसिगन यंत्र १०. छिद्रक (पंचिंग मशीन) ११. इंटरकॉम इन्विपमेंट / इपीएबीएक्स सिस्टिम/मेल्ट्रोन अशा इतर दूरध्वनी दळणवळण व संभाषण, दळणवळण इत्यादी साधनसामग्री. १२. उक्तलेखन यंत्र (डिक्टोफोन) १३. फॅक्स मशीन १४. जलशक्तिक यंत्र १५. संगणक यंत्रणा	(अ) त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात किंवा दुय्यम कार्यालयात उपयोगात असलेल्या सर्व यंत्रांच्या संदर्भात ती सुस्थित ठेवण्यासंबंधीचा/ सेवासविदा करण्यासाठी पूर्ण अधिकार (ब) यंत्राच्या किमतीच्या १५ टक्के पर्यंत (त्याच्या) प्रतिवर्षी दुरुस्तीवरील खर्च करण्यास पूर्ण अधिकार	(ब) यंत्राच्या प्रतिवर्षी किमतीच्या १०% पर्यंत (त्याच्या) प्रतिवर्षी दुरुस्तीवरील खर्च करण्यास पूर्ण अधिकार

(शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था-२००३/प्रक्र. ५३/ का.०१ दिनांक २९ मार्च, २००३ सोबतचे सहपत्र)  
सचिव (विभाग प्रमुख) आदिवासी विकास विभाग यांना प्राधिकृत केलेल्या वित्तीय अधिकारीपैकी उपसचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारीचे विवरणपत्रे.

अ.क्र.	वित्तीयअधिकार नियमपुस्तिका १९७८भागा पहिला,उपविभाग- -दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तविभागाच्या दिनांक११ जुलै, २००१च्या शासननिर्णयासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक	नियम पुस्तिका क्रमांक	वस्तुचे वर्णन	विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले अधिकार	उप सचिव (आस्थापना) यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची मर्यादा वित्तीय अधिकार नियमपुस्तिका१९७८ भाग एक ते पाच मधील उपविभाग-दोन मध्ये सुधारणा केलेल्या वित्तविभागाच्या . ११ जुलै, २००१ च्या शासननिर्णया सोबतच्यापरिशिष्टातील नियमातील (अटीच्या अधीन राहून) प्रतिवर्षी रु. ५,०००/-पर्यंत
१२	३६	८९	विभाग प्रमुखांच्या कार्यालयातील फर्निचरच्या दुरुस्तीत मंजूरी देणे	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार
१३	४१	१०४	आस्थापनेवरील स्थायी शिपायांना ज्या प्रमाणात गणवेव मंजूर केला जातो. त्याच प्रमाणात अस्थायी शिपायांना गणवेव मंजूर करणे	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार
१४	४३	१४०	विभागप्रमुखांच्या उपयोगासाठी वृत्तपत्रे विकत घेण्यास मंजूरी देणे आणि त्याच्या दुय्यम असलेल्या अधिका-यांच्या उपयोगासाठी वृत्तपत्रे विकत घेण्यास अशी मंजूरी देणे	पूर्ण अधिकार	(अ) सचिव अधिकारी, मासिक रु.८००/- पर्यंत (ब) सचिवांना दुय्यम असलेल्या अधिका-यांसाठी प्रत्येकी मासिक रु. ५००/- मर्यादेपर्यंत.
१५	४३-अ	१४०	दैनंदिन कार्यालयीन उपयोगासाठी संदर्भात पुस्तके, प्रकाशने विकत घेण्यास मंजूरी देणे .	पूर्ण अधिकार	पूर्ण अधिकार